

गण्य् mit सम् vgl. संगणना.  
 गण्डहूर्वा H. an. 3, 226. MED. p. 68.  
 गण्डाष्मन् m. = गण्डशैल 1) H. an. 4, 282.  
 गण्डिका (Nachträge) 2) Z. 5 lies करेणुर्कस्ती. Das Citat am Ende ist aus RV. 2, 30, 8.  
 गण्डोपल m. = गण्डशैल 1) MED. j. 130.  
 गति 13) *Auffassung, das Verstehen* PAT. a. a. O. 1, 166, b. 167, a. प्र-  
 कर्ष<sup>०</sup> 186, a. 4, 91, b. 6, 100, a. 8, 11, a. 52, b.  
 गतर् sich zu Etwas (dat.) anschickend SPR. (II) 4459.  
 2. गद् mit प्र, °गद्यय PAT. a. a. O. 6(4), 14, a (vgl. Corrigg.).  
 गद्गता f. *Gestammel* RAṬNĀV. 93, 5.  
 गधा f. *ein best. Theil des Lastwagens* TS. Comm. 2, 507.  
 गद्य Z. 2 lies 6, 26, 2 st. 6, 26, 1. 2 und vgl. u. वाङ्गन्ध्य.  
 गत्तव्य 7) zu verstehen, aufzufassen PAT. a. a. O. 1, 71, a. 171, b.  
 गन्धन n. als Bed. von 2. वा Gerüche aushauchen DAṬṬV. 24, 42.  
 गन्धफली Z. d. d. m. G. 27, 81.  
 गन्धयुक्ति (Nachträge), सु<sup>०</sup> im Comm. zu BHĪG. P. 10, 45, 36.  
 गन्धकस्तिन्, von einem wirksamen Antidotum wird gesagt: गन्न इव  
 तत्रन्विषगदान्निक्त्यगदो गन्धकस्तेषः KARAKA 8, 21. अप्रतिक्तप्रभावः  
 स्मृतो मङ्गन्धकस्तीति ebend.  
 गन्धिक N. pr. einer Gegend: शौर्यगन्धिकम् (सौ<sup>०</sup>) PAT. a. a. O. 3, 397, b.  
 गन्धोपल (so zu lesen) m. Schwefel MED. bh. 23.  
 1. गम् mit व्यति gemeinsam passiren: व्यतिगम्यते ग्रामाः PAT. a. a.  
 O. 1, 247, a.  
 — घ्रा, partic. घ्रागत durch Berechnung herausgekommen, berechnet  
 ŚUBHĀS. 1, 63. 2, 58. 6, 17. — caus. 2) lies Etwas von Jmd (abl.) lernen.  
 — उपा, उपागत der sich in Jmdes Schutz begeben hat SPR. (II) 6019, v. l.  
 — उद् caus. aufgehen lassen: उज्जयिन्याः प्रस्थितो माक्तिष्मत्या सूर्य-  
 मुद्रमपति so v. a. gelangt mit Sonnenaufgang nach Māh. PAT. a. a. O. 3, 28, a.  
 — उप, उपागत der sich in Jmdes Schutz begeben hat SPR. (II) 6019.  
 — नि (Nachträge) 3) Z. 6 MBa. 13, 2604 नियच्छति richtig; vgl. u.  
 यम् mit नि 3). — caus. erschliessen (vgl. Nachträge) PAT. a. a. O. 8, 40, b.  
 — विनि caus. s. विनिगमक.  
 — विनिस्, partic. विनिर्गत herauskommend, hervortretend ŚUBHĀS. 3,  
 5. 12, 34. 13, 4.  
 — सम् 1) Z. 14. fg. Die Stelle N. 12, 20 zu streichen, da hier संगत्या  
 (von संगति) gemeint ist; auch MBa. 13, 456 liest die ed. Bomb. richtig  
 संगत्या. — desid. zusammenkommen wollen: संजिगंसते वत्सो मात्रा PAT.  
 a. a. O. 6(4), 3, a. gelangen wollen: स्वर्गं लोकं संजिगंसत् ved. ebend.  
 गयस्फाय = °स्फायन ebend. 6, 28, b.  
 गयिन् m. N. pr. eines Commentators des ŚUĀRUTA.  
 1. गर mit वि RV. 8, 35, 5. Es ist mit आचरत (Z. d. d. m. G. 25,  
 236. fg.) वृषीषे st. गृषीषे zu vermuthen.  
 2. गर mit समुद्, समुद्दीर्घा als Bed. von समुद्गत H. an. 4, 128.  
 3. गर caus. रात्रिं जाम्गुर्यत्त घ्रासते so v. a. zu einer schlaflosen ma-  
 chend TBa. 3, 8, 2, 2.  
 गर्लाप्य zu Gift werden SPR. (II) 7545.  
 गर्भगणविका f. eine Heirath zwischen Nachkommen Garga's und

Bhṛīgu's PAT. a. a. O. 2, 408, a. 4, 41, b.  
 गर्सु zwischen von einer Schlange SPR. (II) 7525.  
 — परि von einem bösen Weibe und einer Hündin SPR. (II) 5388,  
 गर्सर nicht Dauens, sondern eine Grasart RĪĀAN. 8, 132. — Vgl. गर्सर.  
 गर्दम् (nom. गर्धब्) nom. ag. von गर्दभ्यु PAT. a. a. O. 8, 36, b.  
 गर्दभ्युष्य so v. a. खरुष्य Comm. zu ŚUĀR. 1, 41, 10.  
 गर्दभ्यु, °पति denom. von गर्दभ PAT. a. a. O. 8, 36, b.  
 गर्दभि, an der ersten Stelle liest ed. Bomb. गर्दभि, an der zweiten  
 कृपगर्दभि. Z. 2 ist 1149 st. 1149 zu lesen.  
 गर्भ 2) इन्दीवर<sup>०</sup> Knospe SPR. (II) 5543.  
 गर्भयोषा ist mit रुक्मस्य zu verbinden: schwanger gehend mit Gold  
 d. i. Gold führend.  
 गर्भिन् Z. 11. fgg. गर्भिणीव्याकरण und गर्भिण्या व्याकृति: Ausein-  
 andersetzung —, detaillirte Beschreibung der Schwangeren.  
 गर्भुत् vgl. गर्भूटी und गर्भोत्तिका.  
 गर्भूटी f. eine best. Körnerfrucht KARAKA 1, 27. v. l. धर्मूटी.  
 गर्क् mit नि, mit dat. आद्वाय निगर्क्ते PAT. a. a. O. 1, 284, b.  
 1. गल् mit निम् caus. partic. निर्गलित wovon man die Flüssigkeit  
 hat abträufeln lassen BHĪVAPR. 5.  
 गवाल 1) b) ein Bruder Çakuni's MBa. 7, 6944 nach der Lesart der  
 ed. Bomb.; vgl. u. विभु 2) d).  
 गवीधुमत् n. N. pr. einer Stadt: गवीधुमतः सीकाश्यं चत्वारि योजनानि  
 PAT. a. a. O. 2, 385, a.  
 गाङ्ग (Nachträge), zur 2ten Stelle vgl. SPR. (II) 414.  
 गाङ्गामक्तिक (so zu lesen) adj. von गङ्गा + मक्त् PAT. a. a. O. 5, 5, b.  
 गाढ 4) गाढं गार्हस्य वर्जनम् so v. a. durchaus erforderlich, unum-  
 gänglich HEM. JOGAÇ. 1, 31.  
 1: गातु 3) auch f. RV. 1, 136, 2. 5, 32, 10.  
 गार्थ्यवसु adj. dem Gesang zuwendend RV. 8, 2, 38.  
 गाथप्रतिष्ठा f. bildliche Bez. gewisser Theile des Rituels ÇAT. Ba. 12,  
 2, 2, 9. Gop. Ba. 1, 5, 2.  
 गारुड 3) a) SPR. (II) 237.  
 गार्सर n. Dauens Carota, Möhre RĪĀAN. 7, 24. — Vgl. गर्सर.  
 गार्दभि (von गर्दभ) m. N. pr. s. oben u. गर्दभि.  
 गार्द्ध HEM. JOGAÇ. 1, 31.  
 गार्ध PAT. a. a. O. 4, 88, a.  
 गालन n. (?) in पृष्ठ<sup>०</sup> HEM. JOGAÇ. 3, 410.  
 गावी f. eine dialektische Form für गो Kuḥ PAT. a. a. O. 1, 10, b; vgl.  
 Z. f. vgl. SPR. 24, 238. fg.  
 गाळ् mit अत्र aufgehen in (acc.) PAT. a. a. O. 1, 155, a. b.  
 — अत्र्यव caus. schwimmen: ein Ross TBa. Comm. 3, 376.  
 — प्रति, अमित्रवादिनी वीराः प्रतिगार्हति MBa. 12, 3724 nach der  
 Lesart der ed. Bomb.  
 गिरिघातु 1) sg. R. 2, 96, 19. — Vgl. शैलघातु.  
 गिरिवर्तिका f. eine Wachtelart KARAKA 1, 27.  
 गिल्लोड्य auch KARAKA 1, 27. nach KAKRADATTA die Knolle einer klei-  
 nen Nymphaea. Hier und ŚUĀR. 1, 131, 1 die v. l. षड्ग्लोड्य und षड्ग्ल<sup>०</sup>.  
 गुण 1) 6) Z. 10 संभावनागुण ist die in Ehrenerweisung bestehende lüb-